

माहितीचा अधिकारी अधिनियम २००५

आणि

उपेक्षित घटक

यशदा, पुणे येथील कार्यशाळा दिनांक : ३१ ऑगस्ट २०१२

पूर्वपिठीका :- श्री. रत्नाकर गायकवाड, मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १८ जून २०१२ च्या आपल्या अर्ध शासकीय पत्र क्र. सीआयसी/बीएआरटीआय व्दारे, समाजातील उपेक्षित घटकांच्या लाभासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २६ (१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (BARTI) जनजागृती कार्यक्रम सुरु करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांना पुढीलप्रमाणे अपेक्षित होते.

“ समाजातील दुर्बल घटकांमध्ये या अधिनियमाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी, मी आपणास (बीएआरटीआय) विनंती करीन की, या समाजाच्या अधिकारापासून वंचित घटकांच्या लाभासाठी आपण विविध जनजागृतीवर कार्यक्रम तयार करावेत आणि ते आयोजित करावेत ” यास प्रतिसाद देताना महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बीएआरटीआय) पुणे यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी स्वीकारली व पुढील शब्दात आपली कृतज्ञता व्यक्त केली :-

“ सर्व प्रथम माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २६ (१) (क) अनुसार समाजातील अधिकारापासून वंचित राहिलेल्या घटकांच्या लाभासाठी विविध जन जागृतीपर आणि शैक्षणिक कार्यक्रम तयार करून त्याचे आयोजन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था समर्थ असल्याचे मानल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ”

सामाजिक न्यायाशी संबंधित संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेचे कार्यक्षेत्र लक्षात घेता माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २६ (१) (क) मध्ये अनुस्थुत असलेले समाजातील उपेक्षित वर्गांच्या लाभासाठी विविध जन जागृतीपर आणि शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती आणि आयोजन, हे देखील या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे

.... या विशिष्ट क्षेत्रात आपण घेतलेला पुढाकार सामाजिक दृष्ट्या उपेक्षित वर्गांना न्याय मिळण्याकरिता सहाय्य करण्यासाठी दूरगामी परिणाम करणारा असेल, हे लक्षात येते.....”

